



महाराष्ट्र शासन
तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, पुणे
४१२/ब, तिसरा मजला, तंत्रशिक्षण मंडळाची नवीन इमारत,
बहिरट पाटील चौक, शिवाजी नगर, पुणे - ४११ ०१६

दूरध्वनी क्रमांक (०२०) २५६५६२३४, Web : www.ropune.org.in Email : ropune@temaharashtra.gov.in

जा.क्र.तंत्रशिक्षण/आस्था-१/प्रशिक्षण/२०२४/ 3954

दिनांक - 3 OCT 2024

प्रति,

प्रचार्य,
सर्व शासकीय /अनुदानित पदवी व पदविका संस्था

विषय- एमएसएफडीए तर्फे आयोजित मनोदय या कार्यक्रमांस उपस्थित राहणेबाबत...


संदर्भ- एमएसएफडीए,पुणे यांचे पत्र क्र.MSFDA/Outreach/478 dated 25/09/2024

उपरोक्त संदर्भिय पत्राचे अवलोकन करावे. सदर पत्रान्वये, एमएसएफडीए,पुणे यांचेमार्फत दिनांक १०/१०/२०२४ रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त "मनोदय" या एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. तरी सदर कार्यक्रमांस सर्व संस्थाप्रमुखांनी उपस्थित राहणेबाबत सुचित करण्यात येत आहे.

आपली उपस्थिती निश्चित करण्यासाठी आपल्या संस्थेची माहिती सोबत जोडलेल्या प्रपत्रांत भरून (Ms-Office Excel sheet- English font) दिनांक ०७/१०/२०२४ पुर्वी est.ropune@gmail.com या ईमेलवर सादर करावी.

Sr.No.	Principal's name	Institute Name

सोबत- संदर्भिय पत्राची प्रत


(डॉ.दत्तात्रय व्यं.जाधव)
सहसंचालक,
तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे

Endorsement



Maharashtra State
Faculty Development Academy



+91 72620 79089



412-B, Bhamburda, Bahirat Patil Chowk,
Model Colony, Shivajinagar, Pune, Maharashtra 411016



msfda.mh@gmail.com



www.msfga.org.in

No. MSFDA/Outreach/ 478

Date: 25 /09 /2024

Subject: Invitation to MSFDA's "मनोदय" Event on World Mental Health Day, October 10, 2024

Dear Sir/Madam,

We are pleased to invite you to "मनोदय," a first-of-its-kind event organized by the Maharashtra State Faculty Development Academy (MSFDA) in observance of World Mental Health Day, on October 10, 2024. This event aims to bridge the gap between academic community and mental health practitioners by fostering discussions on creating emotionally friendly campuses across Maharashtra.

MSFDA, a Section 8 Company of the Government of Maharashtra's Department of Higher and Technical Education, is dedicated to creating vibrant learning environments and promoting holistic education across Maharashtra, with a focus on fostering mental wellness on campuses.

This event offers a platform for changemakers from the higher education domain to share best practices and collaborate with mental health professionals for actionable strategies to enhance student well-being.

The event will have expert speakers such as Dr. Anand Nadkarni, Dr. Anuradha Sovani, Dr. Mukta Puntambekar, Dr. Suvarna Bobade.

Event Details:

- **Day & Date:** Thursday, October 10, 2024
- **Time:** 10:00 AM - 4:30 PM
- **Venue:** MSFDA, Model Colony, Pune

The day will include keynote presentations, panel discussions, breakout activities, and collaborative sessions. A detailed agenda is attached for your reference.

We would be honoured to have your presence and your contribution to this important conversation.

मनोदय
अ. ग. ग.
अ. ग. ग.
अ. ग. ग.
अ. ग. ग.


Executive Director
Maharashtra State
Faculty Development Academy
Higher & Tech. Edu. Dept.
Govt. of Maharashtra

Programme Outline for “ मनोदय ”

Date : 10th October 2024, Thursday

Venue: Maharashtra State Faculty Development Academy, Pune

Time	Schedule	Speaker
10.00 am - 10.30 am	Welcome Breakfast	
10.30 am – 10.40 am	Introduction and Welcome	Dr. Suhasini Desai Manager Academics, MSFDA
10.40 am - 11.00 am	Concept and Idea of “मनोदय,” for safer, friendly and happier campuses	Shri N K Sudhansu, IAS Executive Director, MSFDA
11.00 am – 11.40 am	Panel Discussion	Panel Members : Dr. Anand Nadkarni, Founder -Institute For Psychological Health, Thane Dr. Anuradha Sovani, Former Dean, Humanities, SNDT Women's University Moderator : Kalyani Gokhale General Manager Academics, MSFDA
11.40 am – 12.30 pm	Q&A Session	
12.30 pm – 1.00 pm	MSFDA's collaborative efforts towards nurturing emotionally supportive learning environments	Mr. Mithilesh Bhakare Center Head: Center for Inclusion and Diversity, MSFDA
1.00 pm - 2.00 Pm	Lunch	
2.00 pm -3.15 pm	Break Out Deliberation (Delegates shall be divided into three groups for focused discussion)	Moderators: Group 1: Dr. Mukta Puntambekar (Director - Muktangan Rehabilitation Centre), Group 2: Dr. Suvarna Bobade (Psychologist and Counsellor) Group 3 : Dr Sonali Kale (Psychologist and Counsellor)
3.15 pm - 4.00 pm	Presentation by Groups	
4.00 pm -4.15 Pm	Vote of Thanks	